

वा पुनः । शेषप्रकृतिरक्षार्थं परिक्रय उदाहृतः ॥ Kām. Nītiś. 9, 17 (= Hit. IV, 120). 3.

परिक्रया (wie eben) n. *das Dingen, Methoden* P. 1, 4, 44.

परिक्रासि (von क्रम् mit परि) f. *Umlauf* Bhāg. P. 4, 29, 21.

परिक्राम् *absol. s. u. क्रम् mit परि und व्रपरिक्राम्*.

परिक्रिया (von 1. कर् mit परि) f. 1) *Umschließung* AK. 3, 3, 20. — 2) *Pflege; Pflicht* M. 2, 67. °परिक्रिया ed. Calc. — 3) = परिक्र. Da-  
car. 1, 25.

परिक्री N. des zweiten Sādjaskra Čāñkha. Ča. 17, 42, 7. पड़ते सम्ब-  
स्तिक्रियानुक्रिया परिक्रिया वा आ॒व. Ča. 9, 5.

परिक्षेत्र (von क्षिति॒द् mit परि) m. *Nässe, Feuchtigkeit*: कृष्णाश्रुपरि-  
क्षेत्रो दक्षेन्मां शाश्वतीः ममा: MBh. 12, 9192.

परिक्षेत्रिन् (wie eben) adj. *nässend, Feuchtigkeit ausscheidend*: वर्त्मन्  
Suça. 2, 309, 7.

परिक्षेप (von क्षिति॒म् mit परि) m. *Beschwerden, Anstrengungen, Leid, Qual*: दुःखाभिज्ञो हि गुरुकृतवासस्य शिष्यान्वरिक्षेपेन योजयितुं  
नेष्ये MBh. 1, 745. 6311. 2, 2467. 3, 14746. 4, 1569. 3, 123. 13, 3639. 14,  
324. 1808. 18, 16. 17. R. 6, 101, 15. श्रेनेकपरिक्षेपे गुरुं Spr. 533. KATHĀ.  
29, 190. तीव्रं Rāga-Tar. 3, 198. Bhāg. P. 2, 8, 6. 6, 16, 59. pl. KATHĀ.  
46, 102.

परिक्षेप्तुर् (wie eben) nom. ag. *Quälér, Peiniger* MBh. 3, 15783.

परिक्षण (von क्षाण् mit परि) adj. *laut tönen* Nir. 6, 1.

परिक्षय (von 3. क्षि mit परि) m. *das Schwinden, Verschwinden, Nachlassen, Aufhören, Untergang*: संतानस्य M. 9, 59. शङ्खः MBh. 1, 1884.  
बाणानाम् 4, 1916. द्रव्यं 12, 2803. वृत्तिं 4758. बलौधानाम् HARIV. 5096.  
कर्मानाम् Jāy. 3, 160. तुःखं R. GOR. 2, 17, 36. भाग्यं 19, 17. सत्तिल-  
स्य 33, 15. Suça. 1, 46, 5. 2, 399, 12. 403, 10. KUMĀRAS. 4, 46. LALIT. ed.  
Calc. 169, 6. KULL. zu M. 11, 86. रात्रः Pāṇ. III, 229.

परिक्षये (von 1. क्षु mit परि) m. *(Unglück bedeutendes)* Niesen AV. 10,  
3, 6, 19, 8, 4, 5.

परिक्षा f. *Koth, Dreck* ČāḍĀRTHAK. bei WILSON.

परिक्षाणा (partic. von 1. क्षा mit परि) n. *das Verköhlte*: यानि परिक्षाणा-  
न्यासंस्ते कृज्ञा: पश्चोऽभवन् Ait. Br. 3, 34.

परिक्षाम् (परि + क्षाम्) adj. *ganz abgemagert, ausgemergelt*: तुत्  
Rāga-Tar. 2, 20.

परिक्षालन (von 2. क्षल् mit परि) n. *Waschwasser* Kātj. Ča. 4, 2, 82. 38.

परिक्षित् (von 1. क्षि mit परि) 1) adj. *ring sich ausbreitend; du. Bez.  
für Himmel und Erde*: परिक्षितोऽस्तमो श्रुन्या गुह्याकृत्यैद्वृष्टाः शोष्युच्यता  
र्थैन् RV. 1, 123, 7. परिक्षितोऽपितरा 3, 7, 1. 10, 65, 8. *umherwohnend* (unter  
den Menschen), Bez. der Agni: श्रग्निर्वै परिक्षितदिग्भूमिः प्रजाः परि-  
क्षेत्यपि॑ कृमाः प्रजाः परि॑ क्षिपत्ति Ait. Br. 6, 82. AV. 20, 127, 7. fgg. —  
2) m. N. pr. eines alten Königs, Sohnes des Abhimanju und Vaters  
des Ganamegaja, MBh. 10, 724 (Etym. des Namens). fgg. 14, 1943. 17,  
7. fgg. HARIV. 1828. eines Sohnes des Kuru und Vaters eines andern  
Ganamegaja HARIV. 1802. 1813. eines Sohnes des Avikshit, Bruders  
des Ganamegaja, MBh. 1, 3741. eines Königs von Ajodhja 3, 13145.  
— Vgl. परीक्षित्, पारिक्षित, पारीक्षित.

परिक्षिपक bei WILS. falsche Form für परिक्षेपक.

IV. Theil.

परिक्रीप (von क्षिति॒म् mit परि) m. 1) *das Hinundherwesen, Hinundher-  
bewegen*: परिक्रीपेहि HARIV. 10384. — 2) *das Umspannen, Umschließen,  
Umschließung, das wodurch Etwas umschlossen wird*: वामकृत्यत् Suça.  
1, 66, 6. ज्वालामालापरिक्रीपै: R. 5, 50, 14. मकारांवपरिक्रीपै लङ्घायाः परि-  
खालघुम् (मने) Rāgh. 12, 66. एकादशपरिक्रीपै मनो व्याकरणात्मकम् MBh.  
14, 988. श्वरागात्रं (कालचक्र) 1236.

परिक्षेपक (wie eben) nom. ag. P. 3, 2, 146.

परिक्रेपित् (wie eben) desgl. P. 3, 2, 142.

परिखा (von खन् mit परि) f. P. 3, 2, 104, Vārtt., Sch. 1) *ein zur Si-  
cherstellung eines Ortes um diesen Ort gezogener Graben, Stadt-, Fe-  
stungsgraben* AK. 1, 2, 2, 28. H. 1005. HALJ. 3, 54. P. 5, 1, 17. M. 7,  
196. 9, 289. MBh. 1, 5818. 3, 650. 6, 5748. HARIV. 4769. R. 2, 70, 1. 80,  
18. 6, 16, 103. 17, 9. Rāgh. 12, 66. Pāṇ. III, 48. Spr. 1179. Bhāg. P.  
5, 1, 34. 20, 2. Am Ende eines adj. comp. f. आ R. 1, 5, 10 (6 GOR.). परि-  
खीकृत Rāgh. 1, 80. mit kurzem Auslute: आकाशगङ्गया देव्या वृत्तां परि-  
खूतया Bhāg. P. 8, 15, 14. परिखास्थित *sicher stehend, dem man nicht  
bekommen kann* (in übertr. Bed.) MBh. 12, 6250. — 2) N. pr. eines Dor-  
fes im Norden des Landes gāna पलघादि zu P. 4, 2, 110; vgl. die Scho-  
lien zu 141.

परिखात (partic. von खन् mit परि) m. *Furche, Geleise*: पे वा उ कृ  
तद्रथयनेमिकृतपरिखातात्ते सप्त सिन्धव श्रासन् Bhāg. P. 5, 1, 31. रथ-  
घणापरिखाते: 16, 2.

परिखेद (von खिद् mit परि) m. *Ermüdung, Erschaffung, Erschöpfung,  
das Mitgenommensein* MBh. 13, 2662. R̄t. 1, 27. 5, 14. Siu. D. 67, 10.  
Am Ende eines adj. comp. f. आ Kumāras. 1, 61.

परिख्याति (von ख्या mit परि) f. *Ruhm, Berühmtheit* Wils.

परिग (von गम् mit परि) adj. *herumgehend* P. 8, 4, 38, Sch.

परिगणा (प° + गण) Hams VJUTP. 174.

परिगणन (von गणाप् mit परि) n. *vollständige Aufzählung, Herzäh-  
lung, genaue Angabe* Schol. zu P. 6, 3, 35 und 4, 2, 104, Vārtt. 1. Siddh. K.  
zu 1, 4, 51. 2, 1, 2. KULL. zu M. 2, 12. °गणाना Mēnu. 22. KULL. zu M. 8, 97.

परिगणनीय (wie eben) adj. *vollständig aufzuzählen, genau anzuge-  
ben* KULL. zu M. 7, 96.

परिगणित (wie eben) partic. *ausgezählt, ausgeführt*: श्रापिगणितव न.  
das nicht-ausgeführt-Sein: तस्मिलादिषु द्रव्यस्यापिगणितलात् (so ist  
mit der Calc. Ausg. zu lesen) Siddh. K. zu P. 5, 3, 54.

परिगणण (wie eben) adj. *zu berechnen, genau anzugeben*: श्रपरिगणण-  
धामन् Bhāg. P. 8, 6, 8.

परिगदिति॒न् adj. von परिगदि॒त, partic. praet. pass. von गद् mit परि,  
gāna इष्टादि zu P. 5, 2, 88.

परिगर्हणा (von गर्ह् mit परि) n. *Tadel* MBh. 12, 4543.

परिगृहन् (प° + गृ) gāna तुभादि zu P. 8, 4, 39.

परिगीति॒ (von 2. गी mit परि) f. *ein best. Metrum* COLRK. Misc. Ess.  
II, 154, b.

परिगृहूति॒ partic. praet. pass. von 1. गृह् mit परि; davon °की॒ gāna रू-  
श्यादि zu P. 4, 2, 80.

परिगृहीत (partic. von गृह् mit परि) m. N. pr. gāna आचितादि zu P.  
6, 2, 146.